

शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या / सेवेत असताना मृत्यू पावलेल्या अधिकारी / कर्मचा-यांच्या शासन सेवेत असलेल्या वारसदारास शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्याबाबत-स्पष्टीकरण.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक: शानिवा- १०१०/प्र.क्र.३७४/१०/२३-अ

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १६ जुलै, २०१४

वाचा -

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. शानिवा-१०१०/ प्र.क्र.३७४/ १०/ २३अ, दि.३०.८.२०१०.

शासन परिपत्रक

शासनाने उपरोक्त दि. ३०.८.२०१० च्या शासन निर्णयान्वये असा निर्णय घेतला आहे की, शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या / सेवेत असताना मृत्यू पावलेल्या अधिकारी/कर्मचा-यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य जर शासन सेवेत असेल तर त्या सदस्याने शासकीय निवासस्थान मिळण्यासाठी विहित अर्ज सादर केल्यानंतर अशा अधिकारी / कर्मचा-यांना त्वरित प्रतिक्रियादीवर घेण्यात यावे व त्यांना विशेष बाब म्हणून प्राधान्याने अनुज्ञेय शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात यावे.

२. यासंदर्भात काही मुद्दे उपस्थित झाले असल्यामुळे, वरील शासन निर्णयात अधिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने शासन आता असा खुलासा करीत आहे की, सदर शासन निर्णयाच्या परिणामी, सेवानिवृत्त झालेल्या / सेवेत असताना मृत्यू पावलेल्या अधिकारी / कर्मचा-यांच्या कुटुंबातील जो सदस्य शासकीय सेवेत असेल त्याने प्राधान्याने शासकीय निवासस्थानाच्या वाटपासाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने खालील अटींची पूर्तता केलेली असणे आवश्यक आहे -

अ) शासकीय सेवेत असलेला कुटुंबातील सदस्य, संबंधित शासकीय कर्मचा-यांच्या सेवानिवृत्ती /

मृत्युच्या दिनांकापूर्वीपासून सदर शासकीय कर्मचा-याच्यासोबत त्याच शासकीय निवासस्थानात वास्तव्य करीत असला पाहिजे.

ब) शासकीय सेवेत असलेल्या कुटुंबातील सदस्याने , संबंधित शासकीय कर्मचा-यास / त्याच्या कुटुंबियास शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्य करण्यासाठी शासनाने जो मुदतवाढीचा कालावधी विहित केलेला असेल त्या मुदतवाढीच्या कालावधीतच शासकीय निवासस्थान मागणीबाबतचा अर्ज सादर केलेला असणे आवश्यक आहे.

क) उपरोक्त कुटुंबातील सदस्यास संबंधित शासकीय कर्मचारी वास्तव्य करीत असलेले निवासस्थानच त्यांना वाटप करण्यात यावे अशी मागणी करता येणार नाही. सदर सदस्यास अन्य अनुज्ञेय शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्याबाबत शासनाकडून निर्णय घेतला जाईल.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७१६१४५३५९५१०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(भा.र.गावित)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. मा. उप मुख्यमंत्र्याचे सचिव.
४. सर्व मा.मंत्री यांचे खाजगी सचिव.
५. सर्व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
६. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

७. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
८. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.
९. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
१०. महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
११. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई .
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१५. अधीक्षक अभियंता, मुंबई मंडळ, मुंबई.
१६. कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई विभाग, अंधेरी (प), मुंबई - ४०० ०५८.
१७. कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, २५, मर्झबान पथ, मुंबई-४०० ००१.
१८. कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.बां.) विभाग, वरळी, मुंबई-४०० ०१८.
१९. कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई विभाग, अंधेरी (प), मुंबई - ४०० ०५८.
२०. उप अभियंता, पश्चिम उप विभाग (सा.बां.), मलबार हिल, मुंबई-४०० ००६.
२१. उप अभियंता, दक्षिण उप विभाग, एम.टी.डी.सी.कार्यालयासमोर, मुंबई- ४०० ०२०.
२२. उप अभियंता, मध्य मुंबई (सा.बां.) विभाग, वरळी, मुंबई-४०० ०१८.
२३. सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई, जुने जकात घर, मुंबई -४०० २३.
२४. सर्व मंत्रालयीन विभाग.
२५. सर्व विभागीय आयुक्त.
२६. सर्व जिल्हाधिकारी.
२७. बृहन्मुंबईतील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
२८. निवड नस्ती.